



संपदा सहकारी बँक लिमिटेड, पुणे

मुख्य कार्यालय : ७१७, बुधवार पेठ, गणेश रोड, पुणे ४११ ००२

नोंदणी क्रमांक : पी.एन्.ए./बी.एन्.के./२३१, दिनांक ३१/०५/१९७४

रिझर्व्ह बँक अनुप्राप्ती क्रमांक : यु.बी.डी.एम्.ए.एच्.१६१७ पी, दिनांक ०८/०८/१९९८

दूरध्वनी क्रमांक : ०२०-४०३९४०३८, ४०३९४०३९

E-mail : headoffice@sampadabank.com, Website : www.sampadabank.com

५१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

(फक्त सभासदांसाठी)

संपदा सहकारी बँक लि., पुणे या बँकेच्या सर्व सभासद बंधू भगिनींना विनंतीपूर्वक कळविण्यात येत आहे की, बँकेची ५१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार, दिनांक २८ जून, २०२५ रोजी सकाळी ठीक १०.०० वाजता, 'गणेश सभागृह', मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालय, न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड, पुणे ४११०३० येथे आयोजित करण्यात आली आहे. सदर सभेस आपण उपस्थित रहावे, ही विनंती. सभेत खालील विषयांचा विचार केला जाईल व त्यावर निर्णय घेतले जातील.

सभेपुढील विषय

- १) दिनांक २३ जून, २०२४ रोजी झालेल्या ५० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा वृत्तांत वाचून कायम करणे.
- २) सन २०२४-२०२५ या सहकारी वर्षातील बँकेच्या कामकाजाच्या मा. संचालक मंडळाने सादर केलेल्या अहवालाची माहिती घेणे व वैधानिक लेखापरिक्षकांनी तपासलेले आणि मा. संचालक मंडळाने शिफारस केलेले दिनांक ३१/०३/२०२५ अखेरचे नफा तोटा पत्रक व ताळेबंद स्वीकृत करणे.
- ३) वैधानिक लेखापरिक्षकांच्या आर्थिक वर्ष २०२४-२०२५ च्या लेखापरिक्षण अहवालाची नोंद घेणे.
- ४) सन २०२३-२०२४ च्या वैधानिक लेखापरिक्षण अहवालाच्या दोषदुरुस्ती अहवालाची नोंद घेणे.
- ५) मा. संचालक मंडळाने शिफारस केलेल्या सन २०२४-२०२५ च्या नफा वाटणीस मान्यता देणे.
- ६) मा. संचालक मंडळाने २०२५-२०२६ या सालासाठी सुचविलेले व शिफारस केलेले बँकेच्या उत्पन्न व खर्चाचे अंदाजपत्रक संमत करणे व ज्या बाबींवर गतवर्षीच्या अंदाजपत्रकातील अंदाजापेक्षा जास्त खर्च झाला आहे, त्या खर्चास मान्यता देणे. (परिशिष्ट क)
- ७) सन २०२५-२०२६ या आर्थिक वर्षासाठी मा. संचालक मंडळाने तयार केलेल्या व्यवसायवृद्धी आराखड्याची नोंद घेणे.
- ८) मा. संचालक मंडळाने सुचविलेल्या बँकेच्या पोटनियमांमधील दुरुस्तीस मंजुरी देणे (परिशिष्ट ड)
- ९) बँकेचे संचालक व त्यांचे नातेवाईक यांचेकडून दिनांक ३१/०३/२०२५ अखेर येणे असलेल्या कर्जाची सहकारी कायदा कलम ७५(२) नुसार माहिती घेणे (परिशिष्ट ब)
- १०) सन २०२४-२०२५ मध्ये एकरकमी सामोपचार कर्जपरतफेड योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या प्रस्तावांची नोंद घेणे.
- ११) म.स.संस्था नियम १९६१ च्या नियम ४९ अन्वये वैधानिक लेखापरिक्षकांनी प्रमाणित केल्यानुसार अनुत्पादित कर्जखात्यांची नांवे बाकी वसुलीचा हक्क अबाधित ठेवून निरस्त (Write Off) करण्यास मान्यता देणे.
- १२) सन २०२५-२०२६ या आर्थिक वर्षासाठी वैधानिक लेखापरिक्षक म्हणून मा. संचालक मंडळाने शिफारस केलेल्या आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मान्यतेस अधीन राहून मे. एस. आर. पंडित अँड कंपनी, चार्टर्ड अकौंटंटस् यांच्या नियुक्तीची नोंद घेणे.
- १३) सन २०२५-२०२६ या आर्थिक वर्षासाठी अंतर्गत लेखापरिक्षकांची नियुक्ती करणेस व त्यांचा मेहनताना ठरविण्याचे अधिकार मा. संचालक मंडळास देण्याबाबत नोंद घेणे.
- १४) मा. अध्यक्षांचे अनुज्ञेने आयत्या वेळी येणाऱ्या विषयांचा विचार करणे.

मा. संचालक मंडळाचे आज्ञेवरून

गिरीश गणेश सरदेशपांडे

मुख्य कार्यकारी अधिकारी

दिनांक : ०५ जून, २०२५

टीप :

- १) गणसंख्येअभावी वार्षिक सर्वसाधारण सभा तहकूब झाल्यास, सभा सकाळी ठीक १०.३० वाजता घेण्यात येईल. त्या सभेस गणसंख्या नसली तरी वरील विषयांचा विचार होईल व निर्णय घेतले जातील.
- २) वार्षिक अहवालाची प्रत बँकेच्या शाखेतून अथवा मुख्य कार्यालयातून दिनांक १३/०६/२०२५ पासून कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत सभासदांनी घेऊन जावी, अशी विनंती आहे.
- ३) सभेचे कामकाज योग्य वेळेत पूर्ण व्हावे, या दृष्टीने अहवाल व ताळेबंदाविषयी किंवा नोटीशीतील विषयासंबंधी **सभासदांना काही माहिती व प्रश्न विचारावयाचे असल्यास, त्यांनी बुधवार, दिनांक २५/०६/२०२५ रोजी संध्याकाळी ६.३० वाजेपर्यंत बँकेच्या मुख्य कार्यालयात मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे लिखित स्वरूपात आणून द्यावेत, म्हणजे माहिती देणे सोयीचे जाईल.**
- ४) वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेतील विषयांसंबंधीची सर्व अनुषंगिक कागदपत्रे, बँकेच्या मुख्य कार्यालयात, बँकेच्या वेळांत सभासदांना पाहावयास मिळतील.
- ५) बँकेचा संक्षिप्त ताळेबंद व नफा-तोटा पत्रक बँकेच्या वेबसाईटवर दिनांक १३/०६/२०२५ पासून उपलब्ध आहे.
- ६) सर्व सभासदांना विनंती की, त्यांनी आपला पत्ता बदलला असल्यास नवीन पत्त्याची नोंद बँकेच्या दप्तर करण्यासाठी बँकेशी संपर्क साधावा.
- ७) ज्या सभासदांनी आपली के.वाय.सी. कागदपत्रे बँकेत सादर केली नसतील, त्यांनी ती त्वरीत सादर करावीत, ही विनंती.
- ८) **ज्या सभासदांच्या पाल्यांना इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत ८५ % पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत, तसेच, जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर विविध क्षेत्रात विशेष नैपुण्य मिळविले आहे, अशा सभासद व त्यांच्या पाल्यांची माहिती दिनांक २६/०६/२०२५ रोजीपर्यंत बँकेच्या मुख्य कार्यालयात सादर करावी, म्हणजे त्यांचे वार्षिक सर्वसाधारण सभेत कौतुक करणे शक्य होईल.**
- ९) ज्या सभासदांना त्यांचे ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक बँकेकडे ई-मेलव्दारे रजिस्टर करावयाचे असतील, त्यांनी फक्त headoffice@sampadabank.com या ई-मेल आयडी वर दिनांक २६/०६/२०२५ पर्यंत सदर माहिती पाठवावी.
- १०) जाहीर झालेला लाभांश जमा करण्यासाठी आपल्या बँकेच्या कोणत्याही शाखेत बचत खाते उघडावे, म्हणजे लाभांश रक्कम त्वरित जमा करणे शक्य होईल.

संपदा सहकारी बँक लिमिटेड, पुणे

दिनांक ३१ मार्च, २०२५ रोजीचा ताळेबंद

३१ मार्च, २०२४	भांडवल व देणी	३१ मार्च, २०२५
१०,००,००,०००.००	अधिकृत भागभांडवल	१०,००,००,०००.००
५,६०,६०,६७५.००	१. वसूल भागभांडवल	५,९२,५१,६२५.००
२८,४२,०३,०५७.५८	२. विधीविहीत गंजाळी व इतर निधी	२८,८२,९७,३३५.५८
०.००	३. शासनाच्या प्रमुख अथवा सहाय्यकारी निधीसाठी देणे	०.००
१,८७,७६,९८,९९१.७६	४. ठेवी व अन्य खाती	२,१४,९५,५७,६६५.४८
०.००	५. कर्ज (अन्य सहकारी बँककडून)	०.००
०.००	६. वसुलीस स्वीकारलेली बिले (ट्रेंबेरजी)	०.००
०.००	७. शाखांतर्गत खाती जुळणी	०.००
२०,५४,७५,३८८.५०	८. थकबाकी व्याजनिधी तरतूद	२१,१३,६८,९२२.३८
१,३८,१४१.००	९. देणे व्याज	२,५५,३६८.००
६,४४,५४,३५२.४४	१०. इतर देणी	४,७५,७०,८७८.०२
१,८८,४०,०७५.२८	११. नफा तोटा खाते	१,५४,६९,०६२.८१
२,५०,६८,७०,६८१.५६	एकूण	२,७७,१७,७०,८५७.२८
१,७४,३४,७३०.६२	संपाद्य देणी	१,८४,४४,०३४.२४

३१ मार्च, २०२४	जिंदगी व येणी	३१ मार्च, २०२५
२,०६,१६,९६८.००	१. रोख	१,९३,९०,८७३.००
	२. इतर बँकातील शिल्लक	
१४,७४,४५,८२३.९९	i) चालू खाती	१२,१८,४१,०२९.३२
०.००	ii) बचत खाती	०.००
१८,७४,६८,७८६.००	iii) मुदत ठेव खाती	२३,७४,३८,७८६.००
०.००	३. मागणी करताच मिळणाऱ्या व अल्प-नोटिशीने मिळणाऱ्या ठेवी	०.००
६०,४७,२३,१५४.१७	४. गुंतवणूक	६३,७४,५६,७५५.१७
०.००	५. शासनाच्या प्रमुख अथवा सहाय्यकारी निधीतून गुंतवणूक	०.००
१,२३,२२,३०,६५२.४९	६. कर्जे	१,४५,०७,९०,२८४.३२
२१,७८,६३,६०४.३९	७. येणे व्याज	२२,१७,९७,५६५.४९
०.००	८. वसुलीस पाठविलेली बिले (दुबेरजी)	०.००
०.००	९. शाखांतर्गत खाती जुळणी	०.००
८१,०१,५१९.२०	१०. जागा व इमारत (घसारा वजा जाता)	७२,९१,३६७.२०
६४,७७,६४७.६४	११. फर्निचर अँड डेड स्टॉक	१,१७,३४,२२८.४४
५,७९,८५,४८४.६८	१२. इतर येणी	४,८१,०१,६२०.३४
२,३९,५७,०४१.००	१३. डिफर्ड टॅक्स असೆट्स	१,५९,२८,३४८.००
०.००	१४. कर्जवसुलीसाठी आध्याहीत केलेली विंगर बँकिंग मालमत्ता	०.००
२,५०,६८,७०,६८१.५६	एकूण	२,७७,१७,७०,८५७.२८

श्री. दिलीप रामचंद्र नलावडे (संचालक)	श्री. अभय अनिलकुमार मिश्रा (संचालक)
सी.ई. जितेंद्र प्रभाकर पैठणकर (संचालक)	श्री. हरीश नागेश अनगोळकर (संचालक)
श्री. मल्लिकार्जुन गुंडप्पा सौर्जे (संचालक)	श्री. जगन्नाथ प्रभाकर कुलकर्णी (संचालक)
श्री. देवदत्त दिनकरराव बोराळकर (संचालक)	श्री. मुकुंद भालचंद्र भालेराव (संचालक)
श्री. राहुल नेमिचंद बोरा (संचालक)	सौ. संगीता हेमतराजे मावळे (संचालिका)
सौ. प्रांजली प्रसेनजीत फडणवीस (संचालिका)	श्री. राजाभाऊ रामचंद्र ढोण (संचालक)
सौ. ज्योती मारुती शिंदे (संचालिका)	श्री. निरीश गणेश सरदेशपांडे (मुख्य कार्यकारी अधिकारी)
सी.ए.श्री. महेश विष्णू लेले (उपाध्यक्ष)	सी.ई.श्री. अश्विनीकुमार पदमाकर उपाध्ये (अध्यक्ष)

आमच्या समतारखेच्या अहवालास अनुसरून	मे. देशपांडे अँड मॅडिस, (अंतर्गत लेखापरिक्षक) (सी.ए. मंदार देशपांडे) (पार्टनर) सभासद क्रमांक : १५४५२१ संस्था नोंदणी क्रमांक : १३८१४७डब्ल्यू
मे. प्रकाश जी. पाठक अँड कंपनी (वैधानिक लेखापरिक्षक) (सी.ए.प्रकाश जी.पाठक) (पार्टनर) सभासद क्रमांक : ०३३९९६ संस्था नोंदणी क्रमांक : १०६९७५डब्ल्यू	

संपदा सहकारी बँक लिमिटेड, पुणे

दिनांक ३१ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या वर्षाचे नफा तोटा पत्रक

३१ मार्च, २०२४	खर्च	३१ मार्च, २०२५
८,५७,९९,२९९.८०	१. ठेवी व कर्जांवरील व्याज	१०,६६,५२,०४०.००
४,२७,१२,८०२.००	२. सेवांचेचे पगारभत्ते, पी.एफ., ग्रॅज्युईटी, बोनस, इ.	४,०८,५९,२७१.००
६,१८,५२०.००	३. संचालक मंडळ व उपसमितीचे सभाभत्ते	५,९८,४००.००
७९,६०,२२८.४२	४. मोडे, कर, दिवाबत्ती व विमा	९२,४९,७३२.१५
६,८४,६९८.६४	५. वकील फी	८,४५,०२२.५०
५,९३,९७८.९९	६. टपाल व फोन	७,७५,५००.०६
१०,५८,८३९.४२	७. ऑडिट फी	१३,२३,८१८.१२
२८,००,०७१.१९	८. मिळकतीचा घसारा आणि दुरुस्ती	३१,४७,९९०.००
८,९०,५८४.२३	९. छपाई, स्टेशनरी व जाहिरात (कॉम्प्युटर स्टेशनरी, टायपिंग, झेरॉक्स सह)	१२,९६,५७१.०४
०.००	१०. नॉन-बँकिंग असेट विक्रीतील व व्यवहारातील तोटा	०.००
१,१९,४६,२५५.५०	११. इतर व प्रासंगिक खर्च	१,५६,१४,१३०.६१
०.००	१२. सरकारी रोखे विक्रीवरील तोटा	०.००
१,२०,१९,७६१.५०	१३. तरतूदी	१,२१,२८,६९३.००
०.००	१४. संशयित व बुडीत कर्जे निवारण निधीमधून जमा	०.००
८,२३,६३९.८५	१५. रोख्यावरील अधिमूल्याचे अर्माव्यझेशन	७,८८,८९९.००
१,५०,५७,९६१.५०	१६. निव्वळ नफा	१,५४,१३,९४१.५३
१८,२९,६६,६४१.०४	एकूण	२०,८६,९४,०१३.०१
१,५०,५७,९६१.५०	१६. निव्वळ नफा ताळेबंदात वर्ग	१,५४,१३,९४१.५३
१९,८०,२४,६०२.५४	एकूण	२२,४१,०७,९५४.५४

३१ मार्च, २०२४	उत्पन्न	३१ मार्च, २०२५
१५,८२,९८,६०५.०७	१. व्याज व वटाव	१८,०४,७५,४९७.४३
६,२२,३००.८४	२. दलाली, कमिशन	५,७८,९०८.५६
०.००	३. अनुदान व देणगी	०.००
१,१४,००,९९४.८६	४. किरकोळ व इतर उत्पन्न	१,४१,४४,७६४.२१
१,८१,०७२.६०	५. भागांवरील लाभांश	१,८१,०७२.६०
५३,६६,५८२.६७	६. म्युच्युअल फंडावरील उत्पन्न	५०,५५,७२७.२१
५५,३६,५१५.००	७. तरतुदीमधून जमा	६९,७०,५४३.००
०.००	८. गुंतवणूक विक्रीतून झालेला नफा	१२,८७,५००.००
१५,६०,५७०.००	९. डिफरॅड टॅक्स असेट्स	०.००
०.००	१०. संशयित व बुडीत कर्जे निवारण निधीमधून जमा	०.००
१८,२९,६६,६४१.०४	एकूण	२०,८६,९४,०१३.०१
१,५०,५७,९६१.५०	निव्वळ नफा	१,५४,१३,९४१.५३
०.००	१०. चालू आर्थिक वर्षातील विनियोग	०.००
	सर्वसाधारण निधीतून जमा	
१९,८०,२४,६०२.५४	एकूण	२२,४१,०७,९५४.५४

३१ मार्च, २०२४	३१ मार्च, २०२५
श्री. दिलीप रामचंद्र नलावडे (संचालक)	श्री. अभय अनिलकुमार मिश्रा (संचालक)
सी.ई. जितेंद्र प्रभाकर पैठणकर (संचालक)	श्री. हरीश नागेश अनगोळकर (संचालक)
श्री. मल्लिकार्जुन गुंडप्पा सजें (संचालक)	श्री. जगन्नाथ प्रभाकर कुलकर्णी (संचालक)
श्री. देवदत्त दिनकरराव बोरालकर (संचालक)	श्री. मुकुंद भालचंद्र भालेराव (संचालक)
श्री. राहुल नमिचंद बोर (संचालक)	सौ. संगीता हेमंतराजे मावळे (संचालिका)
सौ. प्रांजली प्रसेनजीत फडणवीस (संचालिका)	श्री. राजाभाऊ रामचंद्र ढोण (संचालक)
सौ. ज्योती मास्ली शिंदे (संचालिका)	श्री. गिरीश गणेश सरदेशपांडे (मुख्य कार्यकारी अधिकारी)
सी.ए.श्री. महेश विष्णू लेले (उपाध्यक्ष)	सी.ई.श्री. अश्विनीकुमार पद्माकर उपाध्ये (अध्यक्ष)

३१ मार्च, २०२४	३१ मार्च, २०२५
१५,८२,९८,६०५.०७	१०,६६,५२,०४०.००
६,२२,३००.८४	४,०८,५९,२७१.००
०.००	५,९८,४००.००
१,१४,००,९९४.८६	९२,४९,७३२.१५
१,८१,०७२.६०	८,४५,०२२.५०
५३,६६,५८२.६७	७,७५,५००.०६
५५,३६,५१५.००	१३,२३,८१८.१२
०.००	३१,४७,९९०.००
१५,६०,५७०.००	१२,९६,५७१.०४
०.००	०.००
०.००	१,५६,१४,१३०.६१
	०.००
	१,२१,२८,६९३.००
	०.००
	७,८८,८९९.००
	१,५४,१३,९४१.५३
१८,२९,६६,६४१.०४	२०,८६,९४,०१३.०१
१,५०,५७,९६१.५०	निव्वळ नफा
०.००	१०. चालू आर्थिक वर्षातील विनियोग
	सर्वसाधारण निधीतून जमा
१९,८०,२४,६०२.५४	२२,४१,०७,९५४.५४

३१ मार्च, २०२४	३१ मार्च, २०२५
१५,८२,९८,६०५.०७	१०,६६,५२,०४०.००
६,२२,३००.८४	४,०८,५९,२७१.००
०.००	५,९८,४००.००
१,१४,००,९९४.८६	९२,४९,७३२.१५
१,८१,०७२.६०	८,४५,०२२.५०
५३,६६,५८२.६७	७,७५,५००.०६
५५,३६,५१५.००	१३,२३,८१८.१२
०.००	३१,४७,९९०.००
१५,६०,५७०.००	१२,९६,५७१.०४
०.००	०.००
०.००	१,५६,१४,१३०.६१
	०.००
	१,२१,२८,६९३.००
	०.००
	७,८८,८९९.००
	१,५४,१३,९४१.५३
१८,२९,६६,६४१.०४	२०,८६,९४,०१३.०१
१,५०,५७,९६१.५०	निव्वळ नफा
०.००	१०. चालू आर्थिक वर्षातील विनियोग
	सर्वसाधारण निधीतून जमा
१९,८०,२४,६०२.५४	२२,४१,०७,९५४.५४

३१ मार्च, २०२४	३१ मार्च, २०२५
१५,८२,९८,६०५.०७	१०,६६,५२,०४०.००
६,२२,३००.८४	४,०८,५९,२७१.००
०.००	५,९८,४००.००
१,१४,००,९९४.८६	९२,४९,७३२.१५
१,८१,०७२.६०	८,४५,०२२.५०
५३,६६,५८२.६७	७,७५,५००.०६
५५,३६,५१५.००	१३,२३,८१८.१२
०.००	३१,४७,९९०.००
१५,६०,५७०.००	१२,९६,५७१.०४
०.००	०.००
०.००	१,५६,१४,१३०.६१
	०.००
	१,२१,२८,६९३.००
	०.००
	७,८८,८९९.००
	१,५४,१३,९४१.५३
१८,२९,६६,६४१.०४	२०,८६,९४,०१३.०१
१,५०,५७,९६१.५०	निव्वळ नफा
०.००	१०. चालू आर्थिक वर्षातील विनियोग
	सर्वसाधारण निधीतून जमा
१९,८०,२४,६०२.५४	२२,४१,०७,९५४.५४

३१ मार्च, २०२४	३१ मार्च, २०२५
१५,८२,९८,६०५.०७	१०,६६,५२,०४०.००
६,२२,३००.८४	४,०८,५९,२७१.००
०.००	५,९८,४००.००
१,१४,००,९९४.८६	९२,४९,७३२.१५
१,८१,०७२.६०	८,४५,०२२.५०
५३,६६,५८२.६७	७,७५,५००.०६
५५,३६,५१५.००	१३,२३,८१८.१२
०.००	३१,४७,९९०.००
१५,६०,५७०.००	१२,९६,५७१.०४
०.००	०.००
०.००	१,५६,१४,१३०.६१
	०.००
	१,२१,२८,६९३.००
	०.००
	७,८८,८९९.००
	१,५४,१३,९४१.५३
१८,२९,६६,६४१.०४	२०,८६,९४,०१३.०१
१,५०,५७,९६१.५०	निव्वळ नफा
०.००	१०. चालू आर्थिक वर्षातील विनियोग
	सर्वसाधारण निधीतून जमा
१९,८०,२४,६०२.५४	२२,४१,०७,९५४.५४

३१ मार्च, २०२४	३१ मार्च, २०२५
१५,८२,९८,६०५.०७	१०,६६,५२,०४०.००
६,२२,३००.८४	४,०८,५९,२७१.००
०.००	५,९८,४००.००
१,१४,००,९९४.८६	९२,४९,७३२.१५
१,८१,०७२.६०	८,४५,०२२.५०
५३,६६,५८२.६७	७,७५,५००.०६
५५,३६,५१५.००	१३,२३,८१८.१२
०.००	३१,४७,९९०.००
१५,६०,५७०.००	१२,९६,५७१.०४
०.००	०.००
०.००	१,५६,१४,१३०.६१
	०.००
	१,२१,२८,६९३.००
	०.००
	७,८८,८९९.००
	१,५४,१३,९४१.५३
१८,२९,६६,६४१.०४	२०,८६,९४,०१३.०१
१,५०,५७,९६१.५०	निव्वळ नफा
०.००	१०. चालू आर्थिक वर्षातील विनियोग
	सर्वसाधारण निधीतून जमा
१९,८०,२४,६०२.५४	२२,४१,०७,९५४.५४

३१ मार्च, २०२४	३१ मार्च, २०२५
१५,८२,९८,६०५.०७	१०,६६,५२,०४०.००
६,२२,३००.८४	४,०८,५९,२७१.००
०.००	५,९८,४००.००
१,१४,००,९९४.८६	९२,४९,७३२.१५
१,८१,०७२.६०	८,४५,०२२.५०
५३,६६,५८२.६७	७,७५,५००.०६
५५,३६,५१५.००	१३,२३,८१८.१२
०.००	३१,४७,९९०.००
१५,६०,५७०.००	१२,९६,५७१.०४
०.००	०.००
०.००	१,५६,१४,१३०.६१
	०.००
	१,२१,२८,६९३.००
	०.००
	७,८८,८९९.००
	१,५४,१३,९४१.५३
१८,२९,६६,६४१.०४	२०,८६,९४,०१३.०१
१,५०,५७,९६१.५०	निव्वळ नफा
०.००	१०. चालू आर्थिक वर्षातील विनियोग
	सर्वसाधारण निधीतून जमा
१९,८०,२४,६०२.५४	२२,४१,०७,९५४.५४

३१ मार्च, २०२४	३१ मार्च, २०२५
१५,८२,९८,६०५.०७	१०,६६,५२,०४०.००
६,२२,३००.८४	४,०८,५९,२७१.००
०.००	५,९८,४००.००
१,१४,००,९९४.८६	९२,४९,७३२.१५
१,८१,०७२.६०	८,४५,०२२.५०
५३,६६,५८२.६७	७,७५,५००.०६
५५,३६,५१५.००	१३,२३,८१८.१२
०.००	३१,४७,९९०.००
१५,६०,५७०.००	१२,९६,५७१.०४
०.००	०.००
०.००	१,५६,१४,१३०.६१
	०.००
	१,२१,२८,६९३.००
	०.००
	७,८८,८९९.००
	१,५४,१३,९४१.५३
१८,२९,६६,६४१.०४	२०,८६,९४,०१३.०१
१,५०,५७,९६१.५०	निव्वळ नफा
०.००	१०. चालू आर्थिक वर्षातील विनियोग
	सर्वसाधारण निधीतून जमा
१९,८०,२४,६०२.५४	२२,४१,०७,९५४.५४

३१ मार्च, २०२४	३१ मार्च, २०२५
१५,८२,९८,६०५.०७	१०,६६,५२,०४०.००
६,२२,३००.८४	४,०८,५९,२७१.००
०.००	५,९८,४००.००
१,१४,००,९९४.८६	९२,४९,७३२.१५
१,८१,०७२.६०	८,४५,०२२.५०
५३,६६,५८२.६७	७,७५,५००.०६
५५,३६,५१५.००	१३,२३,८१८.१२
०.००	३१,४७,९९०.००
१५,६०,५७०.००	१२,९६,५७१.०४
०.००	०.००
०.००	१,५६,१४,१३०.६१
	०.००
	१,२१,२८,६९३.००
	०.००
	७,८८,८९९.००
	१,५४,१३,९४१.५३
१८,२९,६६,६४१.०४	२०,८६,९४,०१३.०१
१,५०,५७,९६१.५०	निव्वळ नफा
०.००	१०. चालू आर्थिक वर्षातील विनियोग
	सर्वसाधारण निधीतून जमा
१९,८०,२४,६०२.५४	२२,४१,०७,९५४.५४

३१ मार्च, २०२४	३१ मार्च, २०२५
१५,८२,९८,६०५.०७	१०,६६,५२,०४०.००
६,२२,३००.८४	४,०८,५९,२७१.००
०.००	५,९८,४००.००
१,१४,००,९९४.८६	९२,४९,७३२.१५
१,८१,०७२.६०	८,४५,०२२.५०